



सत्यमेव जयते

# महाराष्ट्र शासन राजपत्र

## भाग चार-अ

वर्ष १०, अंक ६]

गुरुवार ते बुधवार, मार्च १४-२०, २०२४/फाल्गुन २४-३०, शके १९४५

[पृष्ठ ५, किंमत : रुपये १.००

### प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

### उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग

मंत्रालय, मुंबई ४०००३२, दिनांक १३ मार्च, २०२४

### अधिसूचना

#### भारताचे संविधान.

क्रमांक सेप्रनि २४१४/प्र.क्र.७४/ उद्योग-३.— भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३०९ खालील परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून आणि या संदर्भात सध्या अस्तित्वात असलेले सेवाप्रवेश नियम अधिक्रमित करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील उद्योग संचालनालयातील “उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ (राजपत्रित)” या पदाच्या सेवा प्रवेशाचे विनियमन करण्यासाठी याद्वारे पुढील नियम करीत आहेत :—

१. या नियमांना “उद्योग संचालनालयातील उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ (राजपत्रित) (सेवाप्रवेश) नियम २०२४” असे संबोधण्यात यावे.

२. या नियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रेत नसेल तर,—

(क) “संचालनालय” याचा अर्थ उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय असा आहे.

(ख) “ज्येष्ठता अधिन पात्रता” याचा अर्थ, सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, नियम, नियमनाद्वारे पदोन्नतीसाठी विहित केलेल्या अटी व शर्तीनुसारची पात्रता असा आहे.

(ग) “शासन” याचा अर्थ महाराष्ट्र शासन असा आहे,

३. संचालनालयातील उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ (राजपत्रित) या पदावरील नियुक्ती पुढील मार्गाने करण्यात येईल.—

(क) संचालनालयातील उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब हे पद धारण करणाऱ्या तसेच सदर पदावर तीन वर्षांहून कमी नसेल इतकी सलग व नियमीत सेवा झालेल्या आणि विभागीय परीक्षा उत्तीर्ण असलेले किंवा त्यातून सूट मिळालेल्या व्यक्तींमधून ज्येष्ठता अधिन पात्रता या निकषावर योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने;

किंवा

(१)

(ख) खालील बाबींची पूर्तता करणाऱ्या व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे :—

**(एक) वयोमर्यादा —**

**(अ) किमान वयोमर्यादा—** सदर पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत नमूद केलेल्या अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास अठरा वर्षांपेक्षा कमी वय नसलेल्या व्यक्ती

**(ब) कमाल वयोमर्यादा—** सदर पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत नमूद केलेल्या अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास अमागासवर्गीयांसाठी अडतीस वर्षांपेक्षा जास्त वय नसलेल्या आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त वय नसलेल्या व्यक्ती

**(दोन) किमान शैक्षणिक अर्हता—** सांविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इ. विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानमधील पदवी.

४. नियुक्ती मार्गानुसार नियुक्ती प्रमाणे नियम ३ येथे नमूद केलेल्या पदाच्या एकूण मंजूर पदसंख्येसाठी, पदोन्नतीने व नामनिर्देशनाने नियुक्ती देण्याचे प्रमाण हे अनुक्रमे ५०:५० असे राहील.

५. नियम ३ येथे नमूद केलेल्या पदावर एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) आणि पदव्युत्तर पदवी धारण केलेल्या उमेदवाराची नामनिर्देशनाने नियुक्त करण्यात येईल. सदर उमेदवारांस सेवाज्येष्ठता, परिविक्षा कालावधी, विभागीय परीक्षा तसेच अन्य अनुषंगिक बाबींसाठी सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या तरतूदी लागू राहतील.

६. (क) नियम ३ येथे नमूद केलेल्या पदावर पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने, पदोन्नतीपूर्वी हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट दिली असल्याखेरीज या दोन्ही परीक्षांसंदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार हिंदी, मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक राहील.

(ख) नियम ३ येथे नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने, हिंदी, मराठी भाषा परीक्षा पूर्वीच उत्तीर्ण असल्याखेरीज अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूट दिली असल्याखेरीज, या दोन्ही परीक्षांसंदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार नियुक्तीनंतर विहित वेळेत हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. अन्यथा सदर परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत वरिष्ठ पदावर पदोन्नती तसेच वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय राहणार नाही.

७. (क) नियम ३ येथील पदावर पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने, संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट मिळालेली असल्याखेरीज, पदोन्नतीपूर्वी संगणक अर्हता प्रमाणपत्रासंदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार, संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.

(ख) नियम ३ येथील पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने, संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट मिळालेली असल्याखेरीज, संगणक अर्हता प्रमाणपत्रासंदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार नियुक्तीनंतर विहित वेळेत संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील. अन्यथा सदर संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करेपर्यंत वरिष्ठ पदावर पदोन्नती तसेच वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय राहणार नाही.

८. (क) नियम ३ येथील पदांवर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने, महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम २००५ मधील तरतूदीनुसार व त्याबाबत वेळोवेळी करण्यात येणाऱ्या नियमानुसार, नियुक्तीच्या वेळी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करणे आवश्यक राहील.

(ख) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करताना त्यामध्ये दोन पेक्षा अधिक अपत्ये नियुक्तीच्या वेळेस हयात असल्यास संबंधित उमेदवार शासकीय नियुक्तीसाठी अपात्र राहील.

(ग) तसेच शासन सेवेतील नियुक्तीनंतर जर उमेदवारास दोन पेक्षा जास्त अपत्ये हयात असल्याचे निदर्शनास आल्यास सदर उमेदवारास शासन सेवेसाठी अपात्र ठरविण्यात येईल.

९. नियम ३ येथील पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्ती ही महाराष्ट्रात कोठेही बदलीसाठी पात्र राहिल.

१०. शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर संबंधित शासकीय कर्मचार्यास, शासकीय सेवेच्या कालावधीत, महाराष्ट्र नागरी सेवा नियम, तसेच सेवाविषयक बाबींसंदर्भात राज्य शासनाने वेळोवेळी अधिनियम/ अधिसूचना/ शासन निर्णय/ शासन आदेशाद्वारे निर्गमित केलेले अन्य नियम लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. श्री. ल. पुलकुंडवार,  
शासनाचे उप सचिव.

**INDUSTRY, ENERGY, LABOUR AND MINING DEPARTMENT**

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,  
Mantralaya, Mumbai 400 032, Dated 13th March, 2024.

**NOTIFICATION**

CONSTITUTION OF INDIA.

No. Seprani 2414/ C.R. No. 74.— In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the Constitution of India and in supersession of all the existing rules, orders or instruments issued in this behalf, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules regulating recruitment to the post of “Deputy Director of Industries (Technical), Group A (Gazetted)” in the office of Directorate of Industries under the administrative control of the Industries, Energy, Labour and Mining Department of the Government of Maharashtra.

1. These rules may be called the Deputy Director of Industries (Technical), Group A (Gazetted), in the office of Directorate of Industries (Recruitment) Rules, 2024.

2. In these rules unless the context requires otherwise,—

(a) “Directorate” means Directorate office under the administrative control of Industries, Energy, Labour and Mining Department ;

(b) “eligibility for promotion” means eligibility for promotion in accordance with the terms and conditions specified for promotion in rules, resolution or orders issued by the General Administration Department of the Government, from time to time ;

(c) “Government” means the Government of Maharashtra.

3. Appointment to the post of Deputy Director of Industries (Technical) Group A (Gazetted), in the office of Directorate shall be made either,—

(a) By promotion of a suitable person having eligibility for promotion and having not less than three years of regular and continue service on the post of Industries Officer (Technical) (Group-B) in the office of Directorate, on the basis of seniority from amongst the person holding the said post and have passed the prescribed Departmental Examination or he has been exempted from passing the said examination before getting promoted to the said post ;

**OR**

(b) by nomination of candidates recommended by Maharashtra Public Service Commission on the basis of result of Competitive Examination conducted therefore, who fulfils the following criteria, namely :—

(1) *Age limit* :—

(i) *Lower Age Limit*.— Not less than eighteen years of age as on the last date of receipt of applications as per advertisement for recruitment to the said post.

(ii) *Upper Age Limit*.— Not more than thirty-eight years of age for the persons not belongs to reserved categories and not more than forty-three years of age for the persons belonging to reserved categories as on the last date of receipt of applications as per advertisement for recruitment to the said post.

(c) *Minimum Education Qualification*.— A candidate shall possess a Bachelor’s Degree in Engineering (Other than Civil Engineering, Architecture, Town Planning or any other subject linked with Civil Engineering Group of subject) or Technology from a statutory university.

4. Appointment to the post mentioned in rule 3 by promotion and nomination shall be made in the ratio of 50:50, respectively.

5. The candidate appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall complete Combined Probationary Training Programme (CPTP) and post Graduate Programme. The seniority,

departmental examination, probation period and other related matters shall be regulated as per the notification, rules, orders or any other instruments issued in this behalf by the General Administration Department, from time to time.

6. (a) A person to be appointed to the post mentioned in rule 3 by promotion shall pass the Marathi and Hindi language examinations as per the rules made in that behalf by the Government, from time to time, unless he has been exempted from passing those examinations before getting promoted to the said post.

(b) A person appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall pass the Marathi and Hindi language examinations as per the rules made in that behalf by the Government, from time to time, within the prescribed time limit after appointment, unless he has already passed or has been exempted from passing those examination. He shall not be eligible for annual increment and promotion to the next promotional post until he passes those examinations.

7. (a) A person to be appointed to the post mentioned in rule 3 by promotion shall possess a Certificate of Computer Operations prescribed by rules or orders issued in that behalf by the Government, from time to time, unless he has been exempted therefrom before getting promoted to the said post.

(b) A person to be appointed to the post mentioned in rule 3 by nomination shall possess a Certificate of Computer Operations prescribed by the Government, from time to time, within the prescribed time limit after appointment, unless he has been exempted from possessing such Certificate of Computer Operations, otherwise he shall not be eligible for annual increment or promotion to the next promotional post until he possess the same.

8. (1) A person recommended for appointment by nomination to the post mentioned in rule 3 by nomination shall submit a declaration of Small Family as per the provisions of the Maharashtra Civil Services (Small Family Declaration) Rules, 2005 or any other rules, orders or any instruments issued in this behalf by the Government, from time to time.

(2) A person having more than two children on the date of submission of Declaration of Small Family shall be disqualified for the appointment in Government Service.

(3) After appointment of a person in the Government service, if it is proved that he has more than two children at the time of appointment or thereafter, then he shall be disqualified for continuing on the said post in Government service.

9. The person appointed on the post mentioned in rule 3 shall be liable to be transferred anywhere in the state of Maharashtra.

10. The terms and conditions specified by the Government subsequent to the appointment of any Government Servant in any rules, orders or resolution issued by the Government, from time to time, shall also be applicable to the Government Servant appointed under these rules.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. S. L. PULKUNDWAR,  
Deputy Secretary to Government.